

LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

A-301, Hetal Arch, Opp. Natraj Market, S.V.Road, Malad (West), Mumbai - 400064. Tel. No.: 022 - 6894 8500 / 08 / 09 FAX: 022-2889 2527 E-mail: info@luharukamediainfra.com; URL: www.luharukamediainfra.com

CIN NO: L65100MH1987PLC044094

Date: January 25, 2022

To,
The Manager
Department of Corporate Services,
BSE Limited,
PhirozeeJeejeeboy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001
Scrip Code: 512048

Sub: Newspaper Advertisement of Un-Audited Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2021

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of newspaper advertisement of Un-audited Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2021, published today i.e. Tuesday, January 25, 2022 in the Active times and Mumbai Lakshadeep.

Media.

Kindly update the same on your records and oblige.

Thanking you,

Yours faithfully,

For Luharuka Media & Infra Limited

Apeksha Kadam

Director

DIN: 08878724

Encl: as above

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all that my clients viz. SMT. BHARATI MUKESH VELANI AND MR. DIPEN MUKESH VELANI, are absolute owner of Flat No. 102, 1st floor, 'B'-Wing, Jai Laxmi Complex 'B' wing CHS. LTD, CTS No. 66-A, Survey No. 157 Hussa No. 1 (Part) Behind Damodar Park, Brasswadi, Gaodevi Road, Ghatkopar (WEST), Mumbai- 400 086. They are bonafide member of Jai Laxmi Complex 'B' wing C.H.S Ltd and having Share certificate No. 02 and distinctive no. from 11 to 20. That in the year 2009 the aforesaid Flat premises purchased by my clients and Mr. Mavjibhai Naran Velani from M/s. Jyoti Developers. That the said Mr. Mavjibhai Naran Velani was expired on or before 03/04/2010. thereafter the legal heirs of Late Mr. Mavjibhai Naran Velani has released their right in the aforesaid flat premises in favour of my clients by executing Deed of Release bearing Registration No. KRL-5-10733-2021 dated 05/08/2021 Now my clients decided to sale the aforesaid room premises to one MR. VISHAL MATASEVAK SHARMA. All persons claiming any interest in the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby requested to intimate the same to the undersigned at Off: address Shop no. 33, Opp. Bldg..No. 180, Kannamwar Nagar 2, Vikhroli (E), Mumbai 400083, within 15 days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no claim over the said Flat premises.

> Adv. Subhash B. Vaidva 9146300454/ 9619168485

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT MR. MANJUNATH V. SHANBHAG and MRS.SHAILA MANJUNATH SHANBHAG was the joint legal owner of Flat NO. 801, 8th Floor, Wing B. Raunak Paradise Co-operative Housing Sociey Limited, Opp Upvan Lake, Pokhran Road No.2, Koknipada, Thane (West) – 400 610 lying and being at Survey NO. 273/2,3 275/4,5,6,7,8,9,10, and 276/6 Village Majiwade in the registration District & Sub – District Thane (here in after referred to as the "Said Flat/Property") which they have purchased from M/.s. Raunak Paradise, the Developer vide Registered Agreemen for Sale dated 29/08/2006 registered under Sr. No. TNN2-07215-2006 dated 03/10/2006.

WHEREAS the member MRS. SHAILA MANJUNATH SHANBHAG died or 29/12/2013 and MR., MANJUNATH V. SHANBHAG died on 06/10/2016 by making WILL which was executed on 10/10/2015, (hereinafter referred to as the " Said Deceased "), TAKE NOTICE that after death of MR., MANJUNATH V. SHANBHAG the Beneficiary

had obtain a Probate from Mumbai High Court having Will No. 789 of 2017 Now after his death his Beneficiary Dr. Shriniwas Murlidhar Shanbhag has made an application dated 17/02/2021 to the Society for the transfer of deceased undivided share in his favour. As the Probate is already been granted in favor of Beneficiary.

NOW the Society will comply with the transfer formalities as per Bye Laws hence the Society hereby invites claims or objection from the heir or heirs of other claimants/objector or objectors to the transfer of the said Shares and interest of the deceased member,

TAKE FURTHER NOTICE that if any person/s is having any sort of claims right title, or interest whatsoever nature upon or over the said property & shares is hereby requested to forthwith bring to the notice of the undersigned or meet alongwith all the documentary proof within 14 days from the date of PUBLICATION of this Public Notice, .

If no claims/objection are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as prescribed and provided under the Bye Laws/Rules of the Society and any type of claims staked at later stage shall not be entertained in future

The Chairman/Secretary THE RAUNAK PARADISE CO-OP. HOUSING SOCIETY LTD Opp Upvan Lake, Pokhran Road No.2, Koknipada, Thane (W) - 400610

NOTICE

Notice is hereby given that certificate for 123 Equity shares with face value Rs.100/- of ACC Limited, 121, Cement House, Maharshi Karve Road, Mumbai, Maharashtra, 400020 with the following information in the name of Devinder Singh Chahal has been lost or misplaced & the undersigned has/have applied to the Company to issue duplicate certificate(s) for the said shares.

Folio No.	Distinctive No. From	Distinctive No. To	Shares
D000004929	9155406	9155410	5
D000004929	9155411	9155415	5
D000004929	9155416	9155420	5
D000004929	9155421	9155425	5
D000004929	9155426	9155430	5
D000004929	9155431	9155435	5
D000004929	9155436	9155440	5
D000004929	9155441	9155445	5
D000004929	9155446	9155450	5
D000004929	9155451	9155451	1 1
D000004929	5921256	5921260	5
D000004929	5921261	5921265	5
D000004929	5921266	5921266	1 1
D000004929	5921267	5921267	1 1
D000004929	5921246	5921250	5
D000004929	5921251	5921255	5
D000004929	60014258	60014312	55
		Total shares	123

Any person(s) in possession of the said share certificates or having any claim(s) to the said shares should notify to and lodge such claim(s) with the Share Department of the Company at Cement House, 121, Maharshi Karve Road, Mumbai-400 020, within 21 days from the date of publication of this Notice after which period no claim's will be entertained and the Company will proceed to issue duplicate share certificates.

Date: 24.01.2022 Place: Mumbai Sant Kaur Chahal

PUBLIC NOTICE

IN THE CITY CIVIL COURT AT BOMBAY, DINDOSHI, GOREGAON, BORIVALI DIVISION

SUMMERY SUIT NO: 927 OF 2021

(UNDER ORDER XXXVII OF THE CODE OF CIVIL PROCEDURE 1908) Mr. Ramkailash Rampujan Shah And Anr.

Shri Vishwakarma Educational Trust & Anr. ...Defendants

1. Shri Vishwakarma Educational Trust, Sant Nirankari Bhawan, Ghartan Pada No. 1, Suhasani Pawaskar Road, Dahisar (E), Mumbai – 400 068,

2. M/s. Vishwakarma Developer, 202/ 303 -A, Laxmi Palace, Jankalyan Nagar, Malad (West), Mumbai-400095. 3. M/s. Integrated Building Services, (Director Mr. Vinod Vishwakarma)

RamKunj Co-op Hsg Society, Upper Shop no.02, Next to Fishland Hotel, Khopat, Thane (W)-400601. 4. M/s. Trio Arch Architects and Designers, at 202/303 -A, Laxmi Palace, Jankalyan Nagar, Malad (West), Mumbai-400095.

13. Ms. Savita Vishwakarma, Room No 704, Jay Hind Society, Malvani Bus

Depot, Gate no. 8, Malvani, Malad (W), Mumbai - 400095. 14. Ms. Saguna Vishwakarma, at 202/303-A, Laxmi Palace, Jankalyan Nagar

Malad (West), Mumbai-400095.

15. Ms. Rajkumari Vishwakarma, at 202/ 303-A, Laxmi Palace, Jankalyan Nagar, Malad (West), Mumbai-400095.

Whereas the Plaintiff named, Mr. Ramkailash Rampujan Shah has filed above mentioned Summery Suit no. 927/2021 against you 18 Defendants. The Hon'ble Court has issued writ of Summons through bailiff. However, the report has come unserved for the Defendant no. 1 to 4 and 13 to 15. Hence, the Hon'ble Court has been please to pass an order and thereby direct the Plaintiff to issue notice to daily newspaper to serve summon to you and hereby given to appear in court inperson or through an Advocate on the 10.02.2022, at 11:00 am to answer the same failing which the said summery Suit shall be heard in your absence and order be passed ex-parte.

Given under my hand and seal of the Court on 04th November, 2021.

Date: 04.11.2021 Place: Mumbai



By Order



LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED CIN: L65100MH1987PLC044094

Registered Office: A-301, Hetal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai 400064: Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527;

Email: info@luharukamediainfra.com; Website: www.luharukamediainfra.com;

Extracts of the Un-Audited Financial Results for the Third Quarter and Nine Month ended

December 31, 2021							
						(Rs. i	n Lakhs)
Sr.		C	uarter ende	ed	Nine Mon	th Ended	Year Ended
No.	Particulars	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
			(Unaudited)		(Unau	(Audited)	
1	Total income from operations (net)	40.50	33.92	31.96	104.93	85.23	120.58
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	27.67	20.32	7.46	65.94	18.96	22.67
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	27.67	20.32	7.46	65.94	18.96	22.67
4	Total Comprehensive Income for the period after tax	20.70	14.89	7.63	49.02	15.42	13.93
5	Equity Share Capital	937.20	937.20	937.20	937.20	937.20	937.20
6	Reserves excluding revaluation reserves	-		-		-	421.85
7	Earnings Per Share (of Rs. 1/- each) Basic & Diluted:	0.02*	0.02*	0.01*	0.05*	0.02*	0.01

* Not Annualised

Place: Mumba

Date: January 24, 2022

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Company's website www.luharukamediainfra.com and on the website of the Stock Exchange where the Company's shares are listed i.e. at www.bseindia.com.

> For and on behalf of the Board of Directors of Luharuka Media & Infra Limited

Ankur Agrawal

Managing Director DIN: 06408167

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients M/s.OM NAVRATNA ENTERPRISES L.L.P., being the Developers and Promoters of the property bearing Original Plot No.33, Final Plot No.33, T.P.S. I, C.T.S. Nos. 796, 796/1 to 6 admeasuring 431.44 sq. mtrs. as per T.P. Remarks at Hanuman Road, Vile Parle East, MUMBAI 400.057, Village Vile Parle East, Taluka Andheri, within the registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, alongwith the Building known as "Nav Ratna" constructed thereon with 14 members thereto, being Ground plus 2 upper floors structure, without lift facility there to and in physical possession thereto, through the Owners NAV RATNA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. videDevelopment Agreement and Power of Attorney executed on or about 20th January, 2022 and duly Owners NAV RATNA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. vide Development Agreement and Power of Attorney executed on or about 20th January, 2022 and duly registered the same with the Sub-Registrar of Assurances under Nos. BDR-18/973/2022 & BDR-18/977/2022, respectively and the Full I.O.D. with the T.D.R. having been loaded thereon being duly issued bearing Ref. No.P-8160/2021/(33)/I/E Ward/FP/IOD/1/I/EW dated 3rd January, 2022 and with the process of execution and registration of the Permanent Accommodation Agreement having begun and the physical possession also being handed over to my clients, my clients are now intending to redevelop the same by demolishing the existing Building and commence redevelopment of the said property. Any person or body having any claim, right, title, or interest in the said property i.e. land and building and/or the individual premises thereto, by way of agreement, sale, mortgage, charge, lien, gift, use, trust, possession, license, outgoings, lease, sublease, under-lease, exchange, tenancy, easement, right, covenant or condition, maintenance, encumbrance or inheritance or otherwise, in any manner whatsoever, are hereby requested to make the same known along with the documentary evidence thereto, to the undersigned, within 14 days from the date hereof, failing which the title investigation shall be completed, without any reference to any such claim and the same will be considered as waived and my clients shall be entitled to demolish the existing Building and commence the redevelopment process, accordingly. Dated this 25th day of January, 2022. Dated this 25th day of January, 2022.

M/s A.N.S. Legal Services

D-10, Parle Colony,Sahakar Marg, Vile Parle (East),MUMBAI 400 057.

Nouveau Global Ventures Limited Registered Office: 401/A, Pearl Arcade, Opp. P. K. Jewellers, Daut Baug Lane, Off J. P. Road, Andheri (W), Mumbai - 400058 Tel.: 022- 26778155 Fax: 26781187 CIN: L01407MH1988PLC049645 $Email: \underline{nouveauglobal@gmail.com} \quad Website: \underline{www.nouveauglobal.com}$

NOTICE OF 01ST EXTRAORDINARY GENERAL MEETING TO BE HELD

Dear Member(s),

Date: 24.01.2022

- Notice is hereby given that the 01st Extraordinary General Meeting ("EGM") of the Nouveau Global Ventures Limited ("the Company") will be convened on Monday, 21st February 2022 at 12:00 Noon through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos.14/2020, 17. 2020, 22/2020, 02/2021,10/2021 and 20/2021 dated 08/04/2020, 13/04/2020, 05/05/2020 and 13/01/2021, 23/06/2021 and 08/12/2021 respectively, issued by the Ministry of Corporat Affairs ("MCA Circular") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12 05/2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15/01/2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the Members at a common venue.
- All Members (holding shares in physical form or in demat form) can participate in the 1s EGM through VC/ OAVM facility only. Necessary arrangements have been made by the Company with National Securities Depository Limited ('NSDL') to facilitate e-Voting. The instructions for joining the said EGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the said EGM are provided in the Notice of the said EGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.
- The Notice of the 1st EGM will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company/ Registrar & Transfer Agent ("RTA")/ with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with the MCA
- Members holding shares in physical form or have not registered their e-mail addresses with the Company/ Depository/RTA, so far, are requested to register/update their e-mai addresses with the Company by sending their Email to nouveauglobal@gmail.com or najeshm@bigshareonline.com or SMS to +91-9324166769 by quoting their name and foliogen the no. or DPID/Client ID. . The Notice of the 1st EGM along with applicable attachments shal be available on the website of the Company i.e. www.nouveauglobal.com, BSE Limited

i.e. www.bseindia.com and NSDL i.e. on www.evoting.nsdl.com We urge all the members to update their information at the earliest to receive the EGM Notic and other applicable documents.

For Nouveau Global Ventures Limited Krishan Khadaria Managing Director

DIN-00219096

DHRUV WELLNESS LIMITED CIN: L74900MH2015PLC263089

Registered Office: Chawl No -1, RN 2, Amba Mata Mandir Compound near italiya Comp, Veetbhatti, Goregaon (East), Mumbai - 400063 Tel.: +022-28711486 | Email: pravinprajapati_dhru@yahoo.co.in | Website:

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ('EOGM') of the Members of the Company will be held on Saturday, 12th February, 2022 at 11:00 a.m. at the Registered Office of the Company at Chawl No -1, RN -2, Amba Mata Mandir Compound near Italiya Comp, Veetbhatti, Goregaon (East), Mumbai -400063.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Parallelian Administration (Rules, 2014) (Resident Parallelian 2015)

Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), and MCA Circulars dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the EOGM. For this purpose, the Company has entered into an agreement with Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating voting through electronic means, as the authorized e-Voting's agency. The facility of casting votes by a member using remote e-voting of the EOGM will be provided by CDSL. In view of the continuing lock-down in the country caused by outbreak of COVID – 19. the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated 5th May, 2020 read with circulars dated 8th April, 2020 and 13th April, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") compliance with the MCA Circulars and SEBI Circular dated 12th May, 2020 Notice of the EOGM along with the annexure is being sent only through electronic mode tothose Members whose email addresses are registered with the Company

In compliance with the above circulars the EOGM Notice has been electronically sent or Friday, January 21, 2022 to those Members whose names appeared in the Register of Members / Register of Beneficial owners as on close of business hours on Friday January, 14th 2022 and who have registered their email addresses with the Depository Participants or with the Registrar & Share Transfer Agent of the Company ("R&T Agent") of with the Company The Notice of the FOGM is also available on the Company's website: www.dhruvwellness.com website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com, and on website of e-voting facility provider the Central Depositor Services (India) Limited website ("CDSL") at www.evotingindia.com.

Manner of updating e-mail address is a blow: Members holding shares in Dematerialized mode, who have not registered/updated their email addresses with their Depository Participants, are requested to register/update their email addresses with their respective Depository Participants with whom they maintain

their Demat Account. a) The Company has provided the facility to the Members to cast their vote on the matter set forth in EOGM Notice, by way of "remote e-voting" facility, prior to the EOGM or by way of ballot system during the EOGM.

b) The manner of voting by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses, facility for voting shall be exercised through ballot at EOGM.

c) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e, Saturday, February 05 2022 only they shall be entitled to avail the facility of remote e-voti d)The remote e-voting will commence on Tuesday, February 08, 2022 at 10.00 A.M. (IST

on and be concluded on Friday, February 11, 2022 at 5:00 p.m. (IST); e) any Person, who acquires shares of the Company and becomes member of the company after dispatch of notice of EOGM and who holds Shares of the Company as of cut-off date i.e., February 05, 2022, If the user is not registered for Easi/Easiest, option to register is available at https://web.cdslindia.com/myeasi/Registration/EasiRegistration f) E-voting shall not be allowed beyond Friday, February 11, 2022 at 5:00 p.m. (IST g) Member who have cast their vote by remote e-voting may also attend the EOGM, but

shall not be allowed to vote again at the EOGM. h) If any Member wishes to get a printed copy of the EOGM notice, the Company shall

send the same, free of cost, upon receipt of request from the Member. I A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting.
j) The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain

closed from Monday 07th Day of February 2022 to Saturday, 12th February 2022 (both days inclusive) for Extra – Ordinary General Meeting.
k) The Results declared along-with the Scrutinizer's Report shall be placed on the

Company's website within 48 hours of passing of the resolutions. The results shall also be immediately forwarded to the Stock Exchanges where the Company's Equity Shares are listed viz. BSE and be made available on their respective websites viz www.bseindia.com.:

Important note: Members who are unable to retrieve User ID/ Password are advised to $use Forget \, User \, ID \, and \, Forget \, Password \, option \, available \, at \, above mentioned \, website.$

technical issues related to login through	
Login type	Helpdesk details
Individual Shareholders holding securities in Demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending are quest at helpdesk.evoting@cdslindia.comor contact at 022-23058738 and 022-23058542-43.
Individual Shareholders holding securities in Demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the EOGM. For DHRUV WELLNESS LIMITED Managing Director (DIN: 05192268)

भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका, भिवंडी बांधकाम विभाग



ई-निविदा सुचना क्र.०८ सन २०२१-२२

खालील काम करण्याकरिता सक्षम व अनुभवी ठेकेदारांकडून ई-निविदा मागविण्यात येत

9116	3.		
अ.	अंदाजित खर्च/निविदा फॉर्म फी/	अंदाजपत्रकीय	निविदा विक्री व
क्र.	कामाचे स्वरुप	रक्रम	स्विकारण्याची
			अंतिम दिनांक
१	प्र.स.क्र.४ मनपा शाळा क्र.३९ ते समीर हॉटेलपर्यंत	९,९९,९९९/-	
	गटार व पायवाट करणे. (मा. आमदार निधी)		दिनांक:२५.०१.२०२२
2	वार्ड क्र.७ समरु बागजवळ गटार व पायवाट करणे.	४,९८,९३०/-	दिनांक:0८.0२.२0२२
	(मा. आमदार निधी)		

सदर निविदाबाबतची माहिती मनपा www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि.२५/०१/२०२२ ते दि.०८/०२/२०२२ रोजी पर्यंत उपलब्ध आहेत. ऑनलाईन निविदा संकेतस्थळावर दि.०८/०२/२०२२ रोजी दु.४.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.

> सही/-शहर अभियंता भिवंडी नि.शहर महानगरपालिका, भिवंडी

Nouveau Global Ventures Limited

401/A, Pearl Arcade, Opp. P. K. Jewellers, Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai - 400058 Tel.: 26778155 / 26790471 Fax: 26781187 Email: nouveauglobal@gmail.com CIN No: L01407MH1988PLC049645 Website: www.nouveauglobal.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021 (Rs. in Lakhs except EPS)

PARTICULARS		rter ended	For Nine months ended For Year		For Year ended
		31.12.2020 Unaudited	31.12.2021 Unaudited	31.12.2020 Unaudited	31.03.2021 Audited
Total Income from Operations Net Profit/ (Loss) for the period (before tax and exceptional items) Net Profit/ (Loss) for the period (before tax and after)	209.53	1.73	244.16	14.52	(56.04)
	(0.98)	(33.60)	(23.49)	(49.82)	(195.81)
exceptional items) 4 Net Profit/ (Loss) for the period after tax	(0.98)	(33.60)	(23.49)	(49.82)	(195.81)
	(0.98)	(33.60)	(23.49)	(49.82)	(199.46)
5 Total Comprehensive Income for the period	29.52	(25.75)	8.26	(35.71)	323.35
6 Paid-up equity share capital	1855.30	1855.30	1855.30	1855.30	1855.30
Face value of share	10.00	10.00	10.00	10.00	10.00
7 Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (not annualised)	0.00	(0.10)	(0.04)	(0.07)	(4.00)
(a) Basic	0.00	(0.18)	(0.01)	(0.27)	(1.08)
(b) Diluted	0.00	(0.18)	(0.01)	(0.27)	(1.08)

The above is an extract of detailed format of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2021 filed with BSE Ltd. on 24th January, 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of aforesaid Financial Results are available on the website of Stock Exchange, i.e., BSE Ltd. at www.bseindia.com and also on the Company's website at www.nouveauglobal.com

Place: Mumbai

Krishan Khadari DIN: 00219096

SHRIR M SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED

HOUSING FINANCE | Registered Office: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-600 001 Head Office: Level -3, Wockhardt Towers, East Wing C-2 Block, Bandra Kurla DEMAND NOTICE Complex, Bandra (East), Mumbai 400 051 Website: www.shriramhousing.in

Whereas the borrowers/co-borrowers/guarantors/ mentioned hereunder had availed the financial assistance from SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/guarantors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non Performing Asset in accordance with the directives/guidelines issued by Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer of SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 calling upon the following borrowers /guarantors /mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc until the date of payment within 60 days from the date of receipt of notices

The notices issued to them on their last known addresses and hereby informed by way of public notice about the same.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act. in respect of time available, to redeem the secured assets

Name of the Borrower (S) Co-Borrower(S)	Outstanding Amount	Loan No. & Amount	Property Address of Secured Assets
1.Deven Gangaram Dhuri	Rs. 22,97,661/-	Loan	Flat No.504, admeasuring
2.Chandrabhaga Gangaram Dhuri	(Rupees Twenty	Account No.	610 sq.ft Built up area i.e.
Address :- H-No.A-0 04. Baba Enclave.	Two Lakh Ninety	SHLHMUMB	equivalent to 56.69 sq.mtrs
Nrolympic Hotel, Nile More, Sopara, Vasai,	Seven Thousand	0003111	on the 5th Floor, in the
Thane, Maharashtra-401203	Six Hundred Sixty	&	building known as
Also Address :- Flat No.504,5th Floor,	One Only) as on	Rs.	"Sadgurukripa Apartment",
Satgurukrupa Apartment, Babul Pada Road,	12-01-2022	22,12,608	Kesari Park, Ambawadi,
Tulinj, Ambawadi, Nallosapare, Vasai, Thane	under reference	(Rupees	Nallasopara(East), Taluka
Maharashtra-401209.	of Loan Account	Twenty Two	Vasai and District : Thane-
Also Address :- Flat No.512/2, 'E' Wing, 5th	N o .	Lakh Twelve	401209, constructed on and
Floor, Century Mill, MHADA Tower, Dr. Annie	SHLHMUMB000	Thousand	bearing Survey no.117
Besant Road, Maharashtra- 400025	3111 with further	Six Hundred	adm.980 sq.mt situated at
,	interest as	and Eight	Village Tulinj, within the area
Also Address :- 53,9/11, Mahatma Gandhi Smriti Vasahat, Jerbai Wadia Road, Mumbai,	m e n t i o n e d	Only))	of Sub-registrar at Vasai.
Maharashtra-400012	hitherto and]	-
	incidental		
Also Office Address :- Great Millionaire, Multi-	expenses, costs		
Trade Centre Services, Shop No.5, Vasai District	etc till realization		
Bank, Shree Samarth Apartment, Pach Amba, Kesari Park, Nallosapare, Vasai, Thane,	of the entire dues		
Maharashtra-401209.	within 60 days		
NPA DATE - 05-01-2022	from the date of		
DATE OF DEMAND NOTICE: 15-01-2022	this notice		
1. Krishnakumar Mahendra Saraf,	Rs. 55,81,642/-	Loan	Flat No.C-3, admeasuring
2. Mahendra Ramgopal Saraf	(Rupees Fifty Five	Account No.	477 Sq.ft built up area on the
3.Santosh Mahendra Saraf	Lakh Eighty One	SLPHMUMB	1st Floor in the
Address :-	Thousand Six	0003756	building/society known as
C-3, Asmita Co-Operative Housing Society	Hundred Forty		
C-3, Asimila CO-Operative mousing society		I &	L'Ashmita (:o-()nerative
Limited C V Deed Near N L College Meled	Two Only) as on	& Rs	'Ashmita Co-Operative
	Two Only) as on 1 2 / 0 1 / 2 0 2 2	Rs.	Housing Society Limited,
Limited', S.V.Road, Near N.L.College, Malad West Dely, Mumbai, Maharashtra-400064	1 2 / 0 1 / 2 0 2 2 under reference	Rs. 50,65,451	Housing Society Limited', constructed on land bearing
West Dely, Mumbai, Maharashtra-400064 Office Address :-	1 2 / 0 1 / 2 0 2 2 under reference of Loan Account	Rs. 50,65,451 (Rupees Fifty	Housing Society Limited', constructed on land bearing CTS No.501/C, situate, lying
West Dely, Mumbai, Maharashtra-400064 Office Address :- Unit No.1001 and 1101, One BKC, Plot No.C-66,	12/01/2022 under reference of Loan Account N o .	Rs. 50,65,451 (Rupees Fifty Lakh Sixty	Housing Society Limited', constructed on land bearing CTS No.501/C, situate, lying and being at Village: Malad
West Dely, Mumbai, Maharashtra-400064 Office Address:- Unit No.1001 and 1101, One BKC, Plot No.C-66, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra(East),	12/01/2022 under reference of Loan Account N o . SLPHMUMB000	Rs. 50,65,451 (Rupees Fifty Lakh Sixty Five	Housing Society Limited', constructed on land bearing CTS No.501/C, situate, lying and being at Village: Malad (North), Goras Wadi Corner,
West Dely, Mumbai, Maharashtra-400064 Office Address :- Unit No.1001 and 1101, One BKC, Plot No.C-66,	1 2 / 0 1 / 2 0 2 2 under reference of Loan Account N o . SLPHMUMB000 3756 with further	Rs. 50,65,451 (Rupees Fifty Lakh Sixty Five Thousand	Housing Society Limited', constructed on land bearing CTS No.501/C, situate, lying and being at Village: Malad (North), Goras Wadi Corner, S.V.Road, Malad(West),
West Dely, Mumbai, Maharashtra-400064 Office Address:- Unit No.1001 and 1101, One BKC, Plot No.C-66, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra(East),	12/01/2022 under reference of Loan Account N o . SLPHMUMB000 3756 with further interest as	Rs. 50,65,451 (Rupees Fifty Lakh Sixty Five Thousand Four Hundred	Housing Society Limited', constructed on land bearing CTS No.501/C, situate, lying and being at Village: Malad (North), Goras Wadi Corner,
West Dely, Mumbai, Maharashtra-400064 Office Address:- Unit No.1001 and 1101, One BKC, Plot No.C-66, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra(East),	12/01/2022 under reference of Loan Account N o . SLPHMUMB000 3756 with further interest as mentioned	Rs. 50,65,451 (Rupees Fifty Lakh Sixty Five Thousand Four Hundred and Fifty One	Housing Society Limited', constructed on land bearing CTS No.501/C, situate, lying and being at Village: Malad (North), Goras Wadi Corner, S.V.Road, Malad(West),
West Dely, Mumbai, Maharashtra-400064 Office Address:- Unit No.1001 and 1101, One BKC, Plot No.C-66, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra(East),	12/01/2022 under reference of Loan Account N o . SLPHMUMB000 3756 with further interest as	Rs. 50,65,451 (Rupees Fifty Lakh Sixty Five Thousand Four Hundred	Housing Society Limited', constructed on land bearing CTS No.501/C, situate, lying and being at Village: Malad (North), Goras Wadi Corner, S.V.Road, Malad(West),
West Dely, Mumbai, Maharashtra-400064 Office Address:- Unit No.1001 and 1101, One BKC, Plot No.C-66, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra(East),	12/01/2022 under reference of Loan Account N o . SLPHMUMB000 3756 with further interest as mentioned hitherto and	Rs. 50,65,451 (Rupees Fifty Lakh Sixty Five Thousand Four Hundred and Fifty One	Housing Society Limited', constructed on land bearing CTS No.501/C, situate, lying and being at Village: Malad (North), Goras Wadi Corner, S.V.Road, Malad(West),
West Dely, Mumbai, Maharashtra-400064 Office Address :- Unit No.1001 and 1101, One BKC, Plot No.C-66, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra(East),	12/01/2022 under reference of Loan Account N o . SLPHMUMB000 3756 with further interest as mentioned hitherto and incidental	Rs. 50,65,451 (Rupees Fifty Lakh Sixty Five Thousand Four Hundred and Fifty One	Housing Society Limited', constructed on land bearing CTS No.501/C, situate, lying and being at Village: Malad (North), Goras Wadi Corner, S.V.Road, Malad(West),
West Dely, Mumbai, Maharashtra-400064 Office Address :- Unit No.1001 and 1101, One BKC, Plot No.C-66, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra(East),	12/01/2022 under reference of Loan Account N o . SLPHMUMB000 3756 with further interest as mentioned hitherto and incidental expenses, costs	Rs. 50,65,451 (Rupees Fifty Lakh Sixty Five Thousand Four Hundred and Fifty One	Housing Society Limited, constructed on land bearing CTS No.501/C, situate, lying and being at Village: Malad (North), Goras Wadi Corner, S.V.Road, Malad (West),
West Dely, Mumbai, Maharashtra-400064 Office Address:- Unit No.1001 and 1101, One BKC, Plot No.C-66, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra(East),	12/01/2022 under reference of Loan Account N o . SLPHMUMB000 3756 with further interest as mentioned hitherto and incidental expenses, costs etc till realization of the entire dues within 60 days	Rs. 50,65,451 (Rupees Fifty Lakh Sixty Five Thousand Four Hundred and Fifty One	Housing Society Limited, constructed on land bearing CTS No.501/C, situate, lying and being at Village: Malad (North), Goras Wadi Corner, S.V.Road, Malad (West),
West Dely, Mumbai, Maharashtra-400064 Office Address :- Unit No.1001 and 1101, One BKC, Plot No.C-66, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra(East), Mumbai, Maharashtra-400051	12/01/2022 under reference of Loan Account N o . SLPHMUMB000 3756 with further interest as mentioned hitherto and incidental expenses, costs etc till realization of the entire dues	Rs. 50,65,451 (Rupees Fifty Lakh Sixty Five Thousand Four Hundred and Fifty One	Housing Society Limited, constructed on land bearing CTS No.501/C, situate, lying and being at Village: Malad (North), Goras Wadi Corner, S.V.Road, Malad (West),

guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of the date of this notice against the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and the mortgagors under Section 13(4) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the applicable rules there under.

Please note that under Section 13 (13) of the said Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor.

Place: Malad-West(Mumbai) & Vasai-Thane(Maharashtra) Sd/- Authorised Officer Shriram Housing Finance Ltd

मंबई येथील शहर दिवाणी न्यायालय, दिंडोशी, गोरेगाव बोरिवली विभाग संक्षिप्त दावा क्र. ९२७/२०२१

(दिवाणी प्रक्रिया १९०८ चे सांकेतांकाचे आदेश ३७ अन्वये) श्री. रामकैलाश रामपजन शाह व इतर)...फिर्यादी

विरुद्ध श्री. विश्वकर्मा एज्युकेशनल ट्रस्ट व इतर

)...प्रतिवादी

- १. श्री. विश्वकर्मा एज्युकेशनल ट्रस्ट संत निरकांरी भवन, घरटन पाडा क्र.१, सुहासनी पावस्कर रोड, दहिसर (पूर्व), मुंबई-४०००६८.
- मे. विश्वकर्मा डेव्हलपर, २०२/३०३-ए, लक्ष्मी पॅलेस, जन कल्याण नगर, मालाड (प.), मुंबई-
- मे. इन्टीग्रेटेड बिल्डींग सर्विसेस (संचालक श्री. विनोद विश्वकर्मा), रामकंज को-ऑप. हौ
- सोसायटी, अप्पर दुकान क्र.०२, फिशलॅण्ड हॉटेलच्या पुढे, खोपट, ठाणे (प.)-४००६०१. मे. ट्रिओ आर्च आर्किटेक्टस् ॲण्ड डिझायनर्स, २०२/३०३-ए, लक्ष्मी पॅलेस, जन कल्याण नगर,
- मालाड (प.), मुंबई-४०००९५. १३. मे. सविता विश्वकर्मा, खोली क्र.७०४, जयहिंद सोसायटी, मालवणी बस आगार, गेट क्र.८
- मालवणी, मालाड (प.), मुंबई-४०००९५. १४. कुमारी संगुणा विश्वकर्मा, २०२/३०३-ए, लक्ष्मी पॅलेस, जन कल्याण नगर, मालाड (प.)
- मुंबई-४०००९५ १५. कुमारी राजकुमारी विश्वकर्मा, २०२/३०३-ए, लक्ष्मी पॅलेस, जन कल्याण नगर, मालाड (प.)

ज्याअर्थी वरनामित फिर्यादी श्री. रामकैलाश रामपुजन शाह यांनी तुम्ही १८ प्रतिवादींच्या विरोधात वर नमुद संक्षिप्त दावा क्र.९२७/२०२१ दाखल केलेला आहे. सदर न्यायालयाने बेलिफमार्फत समन्सची याचिक वितरीत केली आहे. तथापि प्रतिवादी क्र.१ ते ४ आणि १३ ते १५ यांच्याकडे ना-पोहोच झाल्याचे अहवाल मिळाला आहे. म्हणून सदर न्यायालयाने तुमच्या विरोधात दैनिक वृत्तपत्रात सूचना वितरीत करून फिर्यांदीना आदेश व निर्देश दिले आहेत आणि तुम्हाला येथे कळविण्यात येत आहे की, तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी तुम्ही व्यक्तिश: किंवा विकलामार्फत दिनांक १०.०२.२०२२ रोजी स.ँ११.००वा. उपस्थित रहावे. अन्यथा सदर संक्षिप्त दाव्याची तुमच्या गैरहजेरीत सुनावणी होऊन एकतर्फी निर्णय दिला

माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिनांक ४ नोव्हेंबर, २०२१ रोजी देण्यात आले.

दिनांक: ०४.११.२०२१ ठिकाण: मुंबई

सही/ आदेशान्वरं

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील में. ओम नवरत्न एन्टरप्रायझेस एल.एल.पी.. मत प्लॉट क्र.३३. अंतिम प्लॉट क्र.३३. टीपीएस १. सीटीएस क्र.७९६. ७९६/१ ते ६. क्षेत्रफळ ४३१.४১ चौ.मी., टी.पी.शेरानसार हनमान रोड. विलेपार्ले (पर्व), मंबई-४०००५७, गाव विलेपार्ले (पर्व), तालक अंधेरी. नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मंबई शहर व मंबई उपनगर तसेच नवरत्न म्हणन जात इमारत. १५ प्राप्त मान के प्राप्त के वरील प्राप्त में मान है उदवाहन मुविधेशिवाय या प्रालमने चे विकासक व प्रवर्तव आणि नवरत्न को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड या मालक मार्फत वास्तविक ताबा जो दिनांक २० जानेवारी, २०२२ रोजी विकास करारनामा व मुखत्यारपत्रानुसार अनुक्रमे क्र.बीडीआर-१८/९७३ २०२२ व बीडीआर-१८/९७७/२०२२ अन्वये हमी उपनिबंधकांकडे नोंद्रणीकत आहे आणि जे दिनांक ३ जानेवारी, २०२२ रोजीचे संदर्भ क्र.पी-८१६०/२०२१/(३३)/के/ई वॉर्ड/एफपी/आयओडी/१/न्य धारक वितरीत त्यावर असलेल्या भारासह टीडीआरसह संपर्ण आय.ओ.डी. आणि स्थायी निवास करारनामाच्या निष्पाटक व नोंटणीच्या प्रकियेमह आणि मास्या अभिलाकडे वास्तविक ताबा हस्तांत करण्यासह माझे अशिलांना सदर विद्यमान इमारत पाइन पूर्नविकास करण्याची इच्छा आहे आणि सदर मालमत्तेचा पर्नविकास निश्चित आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता अर्थात जमीन व इमारत किंवा वैयक्तिक जागेत करारनामा, विक्री तारण, अधिभार, मालकी हक्क, बक्षीस, वापर, न्यास, ताबा, परवाना, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, अदलाबदल वहिवाट, कायदेशीर हक्क, परिरक्षा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे आजच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय अधिकार चौकशी पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि तद्नुसार विद्यमान इमारत पाडून त्याजार्ग पुर्नविकास प्रक्रिया करण्याचे अधिकार माझ्या अशिलांना असतील.

आज दिनांकीत २५ जानेवारी, २०२२ मे. ए.एन.एस. लिगल सर्विसेस वकील

डी-१०, पार्ले कॉलनी, शंकर मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७.

धुव वेलनेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यातय: चाळ क्र.१, आरएन २, अंबा माता मंदिर कंपाऊंड, इटालिया कॉम्प जवळ, वीटभट्टी, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३. तूरध्वनी: +०२२-२८७११४८६ । ईमेल: pravinprajapati_dhru@yahoo.co.in। वेबसाइट: www.dhruvwellness.com

अतिरिक्त सर्वसाधारण सभेची सूचना आणि रिमोट ई-मतदानाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची अतिरिक्त सर्वसाधारण सभा('ईओजीएम') शनिवार, १३ फेब्रवारी, २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात चाळ क्र.१. आरएन-२. अंब माता मंदिर कंपाउंड, जवळ इटालिया कॉम्प, वीटभट्टी, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३ येथे आयोजित केली जाईल. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदींनसार. सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० (सुधारित केल्यानुसार) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) वे नियम २०१ च्या नियम २० (सुधारित केल्यानुसार) आणि एमसीए परिपत्रके दिनांक ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि ०५ मे २०२० ची परिपत्रके कंपनी आपल्या सदस्यांना ईओजीएममध्ये व्यवसायावर विमर्श करण्याकरित रिमोट ई-व्होटिंगची सविधा प्रदान करत आहे. या उद्देशासाठी, कंपनीने अधिकृत ई-व्होटिंग एजन्सी म्हणून इलेक्ट्रॉनिक नाध्यमातन मतदानाची सविधा देण्यासाठी सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) सोबत करा केला आहे. ईओजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंग वापरून सदस्याने मत देण्याची सुविधा सीडीएसएलद्वारे प्रदान केर्ल

कोविड - १९ च्या उद्रेकामुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, सहकार मंत्रालयाने (एमसीए) मे २०२० रोजीचे त्यांचे परिपत्रक सहवाचिता परिपत्रक ८ एप्रिल २०२० आणि १३ एप्रिल २०२० (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून संबोधले जाते) एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकाचे १२ मे, २०२० चे पालन परिशिष्टासह ईओजीएमची सचना केवळ ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी /डिपॉझिटरीजकडे नोंदणीकत आहेत त्यांना लेक्टॉनिक पध्दतीद्वारे पाठवले आहे.

वरील परिपत्रकांचे पालन करून शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२ रोजी ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये नाभार्थी मालकांच्या यादीत नमूद आहे त्या सदस्यांना शुक्रवार, जानेवारी, १४, २०२२ रोजी कामकाजाच्या वेळेच् माप्तीपर्यंत ईओजीएम सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आली आहे आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिट हभागींदाराकडे किंवा कंपनीच्या रजिस्ट्रार आणि भाग हस्तांतर प्रतिनिधीकडे (आर ॲण्ड टी प्रतिनिधी') किंव कंपनीकडे नोंदणीकृत केले आहेत. ईओजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइट www.dhruvwellness.con वर, स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट, बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि ई-व्होटिंग सुविधा पुरवठादार सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या वेबसाइटवर www.evotingindia.com वर वेबसाइट

ई-मेल पत्ता अपडेट करण्याची पद्धत

डिमॅड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदाराकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत / अपडेट केलेले नाहीत. त्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटर हिभागीदाराकडे नोंदणी/अपडेट करावे ज्यांच्याकडे ते त्यांचे डीमॅट खाते ठेवतात

- १) कंपनीने सदस्यांना ईओजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या बाबींवर, रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे, ईओजीएम पूर्वी किंवा ईओजीएम दरम्यान मतपत्रिकेद्वारे त्यांचे मत देण्याची सुविधा प्रदान केली आहे २) डिमॅट स्वरूपात, वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सदस्यांच्या मतदानाची पद्धत आणि ज्या सदस्यां
- त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांच्यासाठी मतदानाची सुविधा ईओजीएम वर मतपत्रिकेद्वारे वापरल
- ३) ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंद यादीत किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारखेला नोंदवले गेले आहे, म्हणजे शनिवार, ०५ फेब्रुवारी २०२२, फक्त त्यांनाच रिमोट ई-मतदानाची सुविधा मिळण्याचा हक्क असेल. (भाप्रवे) सुरू होईल. रोजी आणि
- शुक्रवार, ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सायं. ५:०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. त्) कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि ईओजीएम ची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आ
- ज्याच्याकडे कंपनीचे शेअर्स कट-ऑफ तारखेनुसार म्हणजेच ०५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आहेत, जर वापरकत नोंदणीकृत नसेल तर सोपा पर्याय नोंदणी करण्याचा https://web.cdslindia.com/myeasi Registration/EasiRegistration वर उपलब्ध आहे.
- शुक्रवार, ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सायं.५:०० वा.(भाप्रवे) नंतर ई-मतदानाला परवानगी नसेल ७) ज्या सदस्याने रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले आहे ते देखील ईओजीएममध्ये उपस्थित राहू शकतात, परंत
- त्यांना ईओजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी नसेल जर कोणत्याही सदस्याला ईओजीएम सूचनेची छापील प्रत मिळवायची असेल, तर कंपनी सदस्याकडून विनंती
- एखादी व्यक्ती, ज्याचे नाव सदस्यांच्या नोंद पुस्तकात किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्

मिळाल्यावर ती मोफत पाठवेल

- यादीत केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल, ती रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र
- 。) सभासदांची नोंदणी आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तक सोमवार ०७ फेब्रुवारी २०२२ ते शनिवार, १२ फेब्रुवारी २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) अतिरिक्त-सर्वसाधारण सभेकरिता बंद राहतील .१) तपासनीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल ठराव पास झाल्यापासून ४८ तासांच्या आत कंपनीच्य वेबसाइटवर टाकले जातील. हे निकाल ताबडतोब स्टॉक एक्स्चेंजकडे पाठवले जातील जेथे कंपनीचे इक्रिटी शेअर

सूचीबद्ध आहेत उदा. बीएसई आणि त्यांच्या संबंधित वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येईल उदा. www.bseindia.com

हत्त्वाची सूचना: जे सदस्य वापरकर्ता आयडी/पासवर्ड पुनर्प्राप्त करू शकत नाहीत त्यांना उपरोक्त वेबसाइटवर उपर वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड विसरा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला जातो

डिपॉझिटरीद्वारे लॉग इन करण्यासंबंधी कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी डीमॅट स्वरूपात सिक्युरिटीज धारण करण

वयाक्तक भागधारकासाठा हल्पडस्क अथात साडाएसएल	आाण एनएसडाएल
लॉगिन प्रकार	हेल्पडेस्क तपशील
सीडीएसएल सह डीमॅट स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणारे वैयक्तिक भागधारक	लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सदस्य helpdesk.evoting@cdslindia. com येथे विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेस्कशी ०२२- २३०५८७३८ आणि ०२२-२३०५८५४२- ४३ वर संपर्क साधू शकतात.
एनएसडीएल सह डीमॅट स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणारे वैवक्तिक भागधारक	लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सदस्य evotting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून एनएसडीएल हेल्पडेस्कशी किंवा टोल फ्रि. क्र.०१८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधू शकतात.

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी ईओजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा धूव वेलनेस लिमिटेडकरि

ठिकाण: मालाड (पूर्व), मुंबई व्यवस्थापकीय संचालव दिनांक: २१.०१.२०२२ (डीआयएन: ०५१९२२६८)

रोज वाचा

Notice is hereby given that Share certificate no.01, for 5 (five) ordinary shares bearing Distinctive Nos from 01 to 05 of Om Shree Ganesh Krupa Co-op Housing Society Ltd. situated at Navghar Road, Opp. Bhaidaya Nagar 'C', Bhayandar (East), Thane 401105 in the name of Shri. Kishore Amrutla Rathod has been reported lost / misplaced and an application has been made by them to the society for issue of duplicate share certificate

PUBLIC NOTICE

The society hereby invites claims o objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the date publication of this notice. If no claims objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

Om Shree Ganesh Krupa Co-op Housing Society Ltd. Date : 25-01-2022 Sd/-(Secretary)

For and on behalf of

Place : Bhayandar

जाहीर सूचना वर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती साधना मिलन** शाह यांनी दिनांक १३.०१.२०१३ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.८० अंतर्गत अनुक्रमांक १५८१ ते १६०० धारक ४थ्या मजल्यावरील कार्यालय/युनिट क्र.१६ करिता रु.५०/– प्रत्येकीचे २० पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे ५०% भागधारणा पुर्वीचे सदस्याच्या ावावरून शॉप झोन प्रिमायसेस को–ऑपरेटिव नावापरून साम ज्ञान त्रिमायसस का=आपराटप्स सोसायटी लि., पत्ता: एम.जी. रोड, घाटकोपर (प.), मुंबई–४०००८६ चे सदस्यत्व हस्तांतरणासाठी अर्ज . जेला आहे. म्हणून सदर हस्तांतरणानंतर कार्यालय/ यनिट क्र.१६. ४था मजला. शॉप झोन प्रिमायसेर -ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे १००% मालक

झाल्या आहेत.

माझे अशील/सोसायटी याव्दारे, सोसायटीच्य मांडवल/मिळकतीमधील, पुर्वीचे सभासदाच्या सद शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस राजन पार्टियाचा विकास विकास विकास विकास किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसात सोसायटीच्या भांडवल/ भिळकतीमधील पुर्वचि सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागद्पन्ने आणि अन्य पुरावाच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर पुर्वीचे सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हेतसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील देलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील विचे सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य पुनाव समासदाञ्चा राजस च हिरासचवाञ्चा स्स्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार ऱ्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य र्गेदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दा नेरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे प्रचिव यांच्याकडे सदर सचना प्रसिध्दीच्य गरखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी दु.१२.०० ते सायं.५.०० इप्म्यान सोमवार ते शनिवार तसेच माझे कार्यालयात

पलब्ध आहेत. सहा/ – वकील श्रीमती पुजा डी. गडा १४५, झवेर महल, ६० फीट रोड, घाटकोपर (पुर्व), मुंबई-४०००७७. ण: मुंबई दिनांक:२५.०१.२०२२

SHRIRM

दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my client's

deceased mother late Mrs. Sashikant Mandavia, the owner of Flat no 305, Manogaj Apartment, opposite Ram Mandir Road, Bhayandar (W) as per the resale agreement dated 28th February 1995, expired on 07th January 2018 and also deceased father late Mr. Shashikan Harjivandas Mandavia expired on 31st July 2015 respectively. A nominee letter by Mrs. Ranjan Shashikant Mandavia was made to transfer the 100% shares and interest of the said flat to my client Mr. Hiten Shashikant Mandvia son of deceased. On behalf of my client, Mr. Hiten Shashikant Mandvia, son of deceased, the undersigned advocate hereby invites claims of shares and interest in the flat of the deceased nember, to support the claim. If no claims objections are received within 15 days of the publication of this notice, my clients shall be at the liberty to deal with the shares and interest in the flat of the deceased member in the manner they deem fit, also the society shall be free to transfer the Share Certificate in the name of Mr. Hite Shashikant Mandvia. Prince Kagrecha

Date: 25/01/2022 Bombay High Court

GRATEX INDUSTRIES LIMITED CIN: L21093MH1984PLC032248

Regd. Office: 109, Kakad Udyog Bhavan L. I. Boad Mahim Mumhai - 400616 Tel No.: (022) 24392321 Email: investor@gratex.in

Website: www.gratex.in **NOTICE**

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 1st February, 2022 at 1.00 p.m. at 109 Kakad Udyog Bhavan, L.J Road, Mahim, Mumbai, MH-400616, (Through Video Conferencing) to consider and take on record the Un-audited Financial Results for the Quarter

Further as per the 'code of conduct' formed under SEBI (PIT) Regulations, 2015 the trading window was already closed for Directors, Key Managerial Personnel, Connected Persons and Designated persons for trading in equity shares of the Company from 31st December, 2021 and would remain closed until ending 48 hours after the announcement of the Lin Audited Financial the announcement of the Un-Audited Financial Results of the Company for the quarter and nine month ended 31st December, 2021.

For Gratex Industries Limite Karan Baldevkrishan Sharma Managing Director

Place : Mumbai Date: 24.01.2022



सीआयएन:एल००३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०१ नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:+९१-२२-३९८२९९९९, फॅक्स:+९१-२२-२४९५२९५५

वेबसाईट:www.alkemlabs.com. ई-मेल:investors@alkem.com सूचना

वेत्तीय वर्ष २०२१–२०२२ करिता अंतरिम लाभांश, जर शक्रवार, दिनांक ४ फेब्रवारी, २०२२ रोजी होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत घोषित झाल्यास तं कंपनीच्या ज्या भागधारकांची नावे कंपनीच्या नोंद पुस्तकात किंवा शेअर्सचे लाभार्थी मालक म्हणून ठेवीदारांच्या नोंदीमध्ये शनिवार, दिनांक १२ फेब्रुवारी, २०२२ या नोंद तारखेला नमुद आहेत त्यांना दिले जाईल.

सदर माहिती कंपनीच्या <u>www.alkemlabs.com</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर

> अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता सही / मनिष नारंग

अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: मंबर्ड

दिनांक: २४ जानेवारी, २०२२

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

HOUSING FINANCE निर्वेदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१ **मुख्य कार्यालय:** लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. **वेबसाईट: www.shriramhousing.in**

ज्याअर्थी खाली नम्द कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांनी श्रीराम हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेडकडून वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देय तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रक्कम जमा करण्यात कसूर केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा वितरीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सदर खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. श्रीराम हाऊर्सिंग **फायनान्स लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकारीनुसार सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती आणि त्यानुसार सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम पूर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शूल्क इत्यादी आणि सदर सूचनेत नमुद रकमेवरील करारदराने पुढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना कळविण्यात आले होते.

सदर सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना याबाबत सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

कर्जदारांचे लक्ष्य वेधण्यात येत आहे की, प्रतिभृत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्य कत

I word to the term of the term	, , , , , , , , , , , , , , , , , , ,	(- 1 1111131 3 10)	
कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद अ	गहे.		
कर्जदार व सहकर्जदारांचे	थक बाकी	कर्जक्रमांक व	प्रतिभूत मालमत्तेचा
नाव व पत्ता	रक म	कर्जरक्रम	पत्ता
१) देवेन गंगाराम धुरी	कर्ज खाते क्रमांक	कर्ज खाते क्रमांक	फ्लॅट क्र.५०४, क्षेत्रफळ ६१०
२) चंद्रभागा गंगाराम धुरी	एसएचएलएचएमयुएमबी	एसएचएलएचएमयु	चौ.फु. बिल्टअप क्षेत्र तत्सम
पत्ता: एच-क्र.ए-० ०४, बाबा एन्क्लेव्ह,	०००३१११ अंतर्गत	एमबी०००३१११ व	
ऑलिम्पीक हॉटेलजवळ, निळेमोरे, सोपारा,	दिनांक १२.०१.२०२२	रु.२२,१२,६०८/-	सदगुरूकृपा अपार्टमेंट म्हणून
वसई, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०३.	रोजी देय रक्कम	(रुपये बावीस	ज्ञात इमारत, केसरी पार्क,
दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.५०४, ५वा मजला,	रु.२२,९७,६६१/-	लाख बारा हजार	अंबावाडी, नालासोपारा (पु),
सतगुरुकृपा अपार्टमेंट, बाबुल पाडा रोड,	(रुपये बावीस लाख	सहाशे आठ फक्त)	तालुका वसई आणि जिल्हा
तुळींज, अंबावाडी, नालासोपारा, वसई, ठाणे,	सत्त्याण्णव हजार		ठाणे-४०१२०९, जमीन सर्व्हें
महाराष्ट्र-४०१२०९.	सहाशे एकसष्ट फक्त)		क्र.११७, क्षेत्रफळ ९८०
दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.५१२/२, ई विंग,	तसेच सदर सूचनेच्या		चौ.मी., गाव तुळींज, वसई
५वा मजला, सेंच्युरी मिल, म्हाडा टॉवर, डॉ.	तारखेपासून ६०		येथील उपनिबंधकांचे क्षेत्रात.
अॅनी बेंझट रोड, महाराष्ट्र-४०००२५.	दिवसांत पुढील व्याज		
•	व प्रासंगिक खर्च आणि		
दुसरा पत्ता: ५३,९/११, महात्मा गांधी	संपुर्ण देयके मुक्ततेपर्यंत		
स्मृती वसाहत, जेरबाई वाडिया रोड, मुंबई,	आलेला खर्च.		
महाराष्ट्र-४०००१२.			
दुसरा कार्यालय पत्ता: ग्रेट मिलीनेअर,			
मल्टीट्रेड सेंटर सर्विसेस, दुकान क्र.५, वसई			
जिल्हा बँक, श्री समर्थ अपार्टमेंट, पाच आंबा,			
केसरी पार्क, नालासोपारा, वसई, ठाणे,			
	1	I	1

महाराष्ट्र-४०१२०९. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.५१२/२, ई विंग, ५वा मजला, सेंच्युरी मिल, म्हाडा टॉवर, डॉ. ॲनी बेंझट रोड, महाराष्ट्र-४०००२५. दुसरा पत्ता: ५३,९/११, महात्मा गांधी स्मृती वसाहत, जेरबाई वाडिया रोड, मुंबई, महाराष्ट्र-४०००१२. दुसरा कार्यालय पत्ता: ग्रेट मिलीनेअर, मल्टीट्रेड सेंटर सर्विसेस, दुकान क्र.५, वसई जिल्हा बँक, श्री समर्थ अपार्टमेंट, पाच आंबा, केसरी पार्क, नालासोपारा, वसई, टाणे, महाराष्ट्र-४०१२०९.	आलेला खर्च.		चौ.मी., गाव तुर्ळीज, वसई येथील उपनिबंधकांचे क्षेत्रात.
एनपीए दिनांक: ०५.०१.२०२२ मागणी सूचना दिनांक: १५.०१.२०२२			
१) कृष्णकुमार महेंद्र सराफ २) महेंद्र रामगोपाळ सराफ ३) संतोष महेंद्र सराफ पत्ता: सी-३, अस्मिता को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एस.व्ही. रोड, एन.एल. कॉलेजजवळ, मालाड पश्चिम डिलाय, मुंबई, महाराष्ट्र-४०००६४. कार्यालय पत्ता: युनिट क्र.१००१ व ११०१, वन बिकेसी, प्लॉट क्र.सी-६६, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००५१.	कर्ज खाते क्रमांक एसएलपीएचएमयुएमबी ०००३७५६ अंतर्गत दिनांक १२.०१.२०२२ रोजी देय रक्कम रु.५५,८१,६४२/- (रुपये पंचावन्न लाख एक्याऐंशी हजार सहाशे बेचाळीस फक्त) तसेच सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत पुढील व्याज	कर्ज खाते क्रमांक एसएलपीएचएमयु एमबी०००३७५६ व रु.५०,६५,४५१/- (रुपये पन्नास लाख पासष्ट हजार चारशे एकावन्न फक्त)	फलॅट क्र.सी-३, क्षेत्रफळ ४७७ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र १ला मजला, अश्मिता को- ऑपरिटव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत/ सोसायटी, जमीन सीटीएस् क्र.५०१/सी, गाव मालाड (उत्तर), गोरास वाडी कॉर्नर एस.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथील स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता वर नमुद कर्जदार, सहकर्जदार आणि/किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली थकबाको रक्कम तसेच पुढील व्याज व लागू शुल्क व्याज एकूण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(४) आणि त्यातील लागू नियमाअंतर्गत कर्जदार व तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

व प्रासंगिक खर्च आणि

संपुर्ण देयके मुक्ततेपर्यंत

आलेला खर्च.

एनपीए दिनांक: ०५.०१.२०२२

मागणी सूचना दिनांक: १५.०१.२०२२

कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार नाही.

सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मालाड-पश्चिम (मुंबई) व वसई-ठाणे (महाराष्ट्र) दिनांक: २५.०१.२०२२ श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

जाहीर सूचना

५१० ते ५९४ आर. एस. मार्ग, नुरानी मजीद समोर, पठाणवाडी, मालाड (पूर्व), मुंबई ४०००९७. ता. बोरीवली येथील मिळकतीवरील रहिला पार्क एसआरए सीएचएस लि. या संस्थेचे स असलेले खालील गागा। भारता केलेले. सभासरांची जागीपर्जेषांच केलेले जारी

अ. क्र.	झोपडी धारक	परिक्र. २	सदनिका क्र.	मृत्यू	वारस नाव			
₹.	शहाबुद्दीन हैदर पठाण	१३६	२०११/अ	२६.०१.०९	१)मो. हदीश			
					२)मोहरअली शहाबुद्दीन खान			
					3)मस्तफा शहाबद्दीन खान			

मयत सभासदाच्या वारसांकडून हरकती मागवित आहे. ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापसून १५ दिवसांत त्यांची आपल्या मागण्यांच्या पृष्ठयर्थे आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भागविटत संबंध त्यांच्या इस्तांतरणाबाबत संस्थेच्य उपविधीनसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क / मागण्या हरकर्ती आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदार/हरकतदारास संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत नोटिस दिल्याच्या तारखेपासन नोटिसीची मदत मालाड-रहिला पार्क एसआरए सीएचएस लि च्या वतीने आणि करिता ठिकाण : मुंबई सही/-

दिनांक: २५.०१.२०२२ सन्मा. सचिव



LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED CIN: L65100MH1987PLC044094

ed Office: A-301, Hetal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai 400064; Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527; Email: info@luharukamediainfra.com; Website: www.luharukamediainfra.com;

Extracts of the Un-Audited Financial Results for the Third Quarter and Nine Month ended

	December 51, 2021						
						(Rs. i	n Lakhs)
Sr.		G	uarter ende	ed	Nine Mon	Year Ended	
No.	Particulars	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
			(Unaudited)		(Unaudited)		(Audited)
1	Total income from operations (net)	40.50	33.92	31.96	104.93	85.23	120.58
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	27.67	20.32	7.46	65.94	18.96	22.67
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	27.67	20.32	7.46	65.94	18.96	22.67
4	Total Comprehensive Income for the period after tax	20.70	14.89	7.63	49.02	15.42	13.93
5	Equity Share Capital	937.20	937.20	937.20	937.20	937.20	937.20
6	Reserves excluding revaluation reserves	-	-	-	-	-	421.85
7	Earnings Per Share (of Rs. 1/- each) Basic & Diluted:	0.02*	0.02*	0.01*	0.05*	0.02*	0.01

he above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financia Results is available on the Company's website www.luharukamediainfra.com and on the website of the Stock Exchange where he Company's shares are listed i.e. at www.bseindia.com.

> For and on behalf of the Board of Directors of Luharuka Media & Infra Limited Ankur Agrawal

Managing Director

DIN: 06408167

Place: Mumbai Date: January 24, 2022

येस बँक लिमिटेड

कृत व कॉर्पोरेट कार्यालय: येस बँक लिमिटेड, येस बँक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५ सीआयएन: एल६५१९०एमएच२००३पीएलसी१४३२४९, ई-मेल:communications@yesbank.in, वेबसाईट: www.yesbank.in

सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सूचनेचे प्रकाशन

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता ज्यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल रक्क व व्याज भरणा करण्यात कसर केलेली आहे आणि ज्यांचे खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकत करण्यात आले आहे. त्यांना सिक्यरीटायझेश ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हो प्राप्त झाली. म्हणून सदर जाहीर

सूच.	नद्वार त्याना सुाचत कर	ण्यात यत आह.			
अ. करारनाका कर्जदार, सहकर्जदार, क्र. क्र. तारणकर्त्याचे नाव		१३(२) सूचनेनुसार थकबाकी	एनपीए तारीख	सूचना तारीख	
yı,.	90.	सारणकारवाच नाव	वकावाका	साराख	साराख
१	AFH000100241699	समिना अयास सय्यद आणि	₹.८,६१,0८४.८३	१४.०९.२१	३१.१२.२१
		श्री. सय्यद् अयास ममहद			
प्रति	भूत मालमत्तेचे वर्णन	/ पत्ता: फ्लॅट क्र.एफ-४१३, क्षेत्रफळ कारपेट क्षेत्र २३.७८ चौ	ो.मी., ४था मजला, एक्झ	ार्बिया वांगणी,	इमारत-एफ-५
फेज	-२, खड्याचापाडा, त	र्फे अ.क्र.फेज २ २४/१, २४/३, २४/४, २४/११, २४/१	२, २४/१३, २५/३/र्ब	ो, तालुका कर्ज	ति, जि.रायगड
?	AFH006800695494	प्रमोद बी. यादव	₹.२०,३८,४०९.०९	१६.०४.२१	३१.१२.२१
		पत्ता: फ्लॅट क्र.४०३, बी विंग, ४था मजला, दोहा रेसिडेन्सी, सं कॉम्पलेक्स इमारत क्र.१०, मकाने, सफाळे पश्चिम, पालघर		ट क्षेत्र २७.७३	चौ.मी.(कारपेट
3	AFH000100386512	अभिषेक रुपक चॅटर्जी, श्रीमती रिना रुपक चॅटर्जी	रु.३९,६४,६७२.५१	१७.०५.२१	38.87.78
		आणि श्रीमती सुलगना मित्रा			
प्रति	भूत मालमत्तेचे वर्णन/	'पत्ता: फ्लॅट क्र.११०६, ११वा मजला, जे विंग, कासा फोन्टाना	, कोडनेम इपिक, डोंबिवल	fl (पूर्व)-४२१	२०१ येथ स्थित
$\overline{}$	VERUUU400403044	मध्यम् जोर आणि शीमनी जीमानी	T 90 /0 503 510	91/ 10 20	20 02 20

प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: फ्लॅट क्र.डी-२११, २रा मजला, लक्ष्मी कॅसेलो, क्षेत्रफळ १८.३९३ चौमी.(कारपेट/बिल्ट अप), सर्वे क्र.६३/ , ६३/३, ६३/४, ६३/५, इमारत डी, बोपेले, नेरळ, तालुका कर्जत, जि–रायगड–४१०९०९. AFH000100265524 प्रभाकर पांडरंग महाडीक आणि रु.६.४६.५१४.५ १४.0९.२१ 38.82.28 श्रीमती प्रतिक्षा पी. महाडीक प्रतिभत मालमत्तेचे वर्णन /पत्ता: फ्लॅट क्र.जी-६. १०८, एक्झार्बिया वागणी, फेज-२, क्षेत्रफळ १६२ चौफू.(कारपेट क्षेत्र), खड्याचापाडा, तालुव

कर्जत, जि.रायगड, महाराष्ट्र-४२१५०३ रामकरण एस. मौर्या आणि AFH000100456656 रु.५,६८,२७०.३८ १५.०७.२१ 38.82.28 श्रीमती साधना राम करण मौर्या प्रतिभत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: फ्लॅट क्र.२०४. रा मजला, इमारत क्र.बी३. क्षेत्रफळ १४२ चौ.फ.(कारपेट/बिल्ट अप क्षेत्र), एक्झार्बिया वांगणी

AFH000100245272 प्रविण बाला गोसावी व श्रीमती आस्ती ए. जाधव रु.६,७९,३७१.६७ १४.१०.२१ ३१.१२.२१ प्रतिभत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: फ्लॅट क्र.बी३-६१०, ६वा मजला, एक्झार्बिया वांगणी, इमारत-बी३, फेज-२, खड्याचापाडा, तर्फे अ.क्र.फे (80/8, 86/8, 88/

राणे जयवंत तुकाराम आणि

श्रीमती जोसना जयवंत राणे

वि-खड्याचापाडा, तालुका कर्जत, जि.रायगड - ४१०२०१

गाव-खड्याचापाडा, तालुका कर्जत, जि.रायगड - ४२१५०३.

AFH000100450424

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: फ्लॅट क्र.सी३, १२१, १ला मजला, इमारत नाव सी३, क्षेत्रफळ १४२ चौ.फु. (कारपेट/बिल्ट अप क्षेत्र), एक्झार्बिया वांगणी, मु.खड्याचापाडा, तालुका कर्जत, जि.रायगड - ४१०१०१. १४.0९.२१ ३१.१२.२१ मनाराम देवासी, श्री. रामा राम आणि रु.३१,६८,४१०.७१

रु.६,७२,३०६.५६

१४.०९.२१

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: फ्लॅट क्र.२०६, २रा मजला, ओसवाल नगरी, इमारत क्र.११ कोहौसोलि, सेन्ट्रल पार्क नालासोपारा पूर्व, पालघर-१० AFH000100391172 शिख अतिया मोईनुद्दीन आणि श्री. खाजा मोईनुद्दीन (ह.१४,६६,९७५.३) १४.१०.२१ ३१.१२.२१ प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: फ्लॅट क्र.झेड६, १००६, १०वा मजला,, इमारतीचे नाव झेड६, क्षेत्रफळ ४८० चौ.फ्. (कारपेट/बिल्ट अप क्षेत्र) शेल्ट्रेक्स स्मार्ट फोन सिटी२, गाव–अकुर्ले, कर्जत–४१०२०१.

११ AFH000100615702 राहुल लिलाधर खराते व श्रीमती कोमल राहुल खराते ह.१३,०८,७१५.८३ १४.१०.२१ ३१.१२.२१ प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन/पत्ताः फ्लॅट क्र.३११, ३रा मजला, इमारत क्र.डी, लक्ष्मी कॅसेलो, मु.भोपेले, क्षेत्रफळ १८.३९३चौ.मी. (कारपेट क्षेत्र), नेरळ, तालुका कर्जन, जि-रायगड-४१०१०१. १२ **AFH000100552331 | निसंबलाल यादव व श्रीमती सुमिंद्रा निसंबलाल यादव | रु.७,३७,५०८.६६ | १४.१०.२१ | ३१.१२.२१**

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, इमारत क्र.जी, रॉयाले सिटी फेनेल कोहौसो, क्षेत्रफळ २४.५४० चौ.मी. (कारपेट क्षेत्र), गट क्र.१८३, कळभे, शहापूर, आसनगाव-४२१६०१. १३ AFH000100310530 | गोरख आनंदा पाटील व श्रीमती रंजना आनंदा पाटील | रू.६,१५,९११.०६ | १७.०५.२१ | ३१.१२.२१ प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: फ्लॅट क्र.५२१, ५वा मजला, इमारत क्र.बी३, एक्झार्बिया वांगणी, क्षेत्रफळ १६७.२७ चौ.फू. (कारपेट क्षेत्र),

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, डी विंग, सगुना बाग, चौक कर्जत मुख रोड, सर्वे क्र.४३, हिस्सा क्र.३-ए, गाव-लाडीवली, सिग्नेचर ॲक्वा गाव, कर्जत, रायगड–४२१२०१. विजय झा, श्रीमती अर्चना विजय झा आणि ₹.१४,४३,७७६.७७ १७.०५.२१ ३१.१२.२१

१४ AFH000100597877 जितेंद्र शस्द सालुंखे व श्रीमती वैशाली जितेंद्र सालंखे ह.२२,५२,४४३.४ १४.११.२१ ३१.१२.२१

प्र<mark>तिभृत मालमत्तेचे वर्णन/पत्ताः</mark> फ्लॅट क्र.जी-२, तळ मजला, सी विंग, इमारत क्र.५, क्षेत्रफळ ५०० चौ.फू. (कारपेट/बिल्ट अप क्षेत्र), सेक्टर क्र.५, ड्रिम सिटी, धनानी नगर, बोईसर जि. पूर्व, पालघर–४०१५०१. १६ AFH000100561342 दीपा एम. जाधव व श्री. मनोज बी. जाधव ₹.२५,0१,६९४.२९ १४.११.२१ ३१.१२.२१

ोड, जुना सर्वे क्र.३३४, नवीन सर्वे क्र..२२९/पी, सीटीएस क्र.७०४, गाव-नवगाव, डोंबिवली पश्चिम-४२१२०२.

ং৬ AFH000100587840 सुजुमोन एस ओ आणि श्रीमती ज्योत्स्ना सुजुमोन रु.१४,५७,६२०.८७ ३०.११.२१ प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, बी विंग, चंद्रेश उद्यान एबीसी को हौिसंग सोसा.लि. शिरगांव, लोधा हेवन रोड, सर्वे क्र.८३, हिस्सा क्र.१ व २ (भाग) मु. गाव शिरगाव, यादव नगर, बदलापूर पूर्व-४२१५०३.

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन/पत्ता: फ्लॅट क्र.बी४०६ ४था मजला, बी विंग, जय सिताराम स्मृती कोहौसो, प्लॉट क्र.३८, विजय सोसायटी महात्मा फुर्त

जीवन इंडस्ट्रीज, उत्तम बी. केंजळे, श्री. बाळकृष्ण ह.९४,१७,६७५.२८ २०.१२.२० १०.०१.२२ केंजळे आणि उत्तम बाळकृष्ण केंजळे **प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन/ मालमत्ता क्र.१** एकत्र केलेले गाळा क्र.१९, २०, २१, २२, २३, २४, तळ मजला, ओसवाल

इंडस्ट्रियल इस्टेट, एन.एच.३ गासनगाव पश्चिम, तालुका शहापूर, जि.ठाणे-४२१३०१. **मालमत्ता क्र.२** खोली क्र.जी-०३, तळ मजला, इमारत क्र.१, ए विंग, पंचशील कोहौसोलि, डॉ.ई मोजेस रोड, वरळी नाका,

मालमत्ता क्र.३ खोली क्र.६०२, इमारत क्र.११,शिवालया एसआरए कोहौसोलि, एल.आर. पापन मार्ग, डॉ.ई मोजेस रोड, गांधी नगर, वरळी नाका, वरळी, मुंबई - ४०००१८. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे कायदेशीर वारसदार किंवा जामिनदार/तारणकर्ता (लागू असेल ते) यांना येथे कळविण्यात येत

आहे की, सदर सूचनेच्या प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेचा भरणा करावा अन्यथा सरफायसी कायद्याच्य कलम १३ चे उपकलम (४) अन्वये ६० दिवसांच्या समाप्तीनंतर आवश्यक पाऊले उचलली जातील यापुढे तुमच्या लक्षात आणुन देण्यात येत आहे की, सरफायसी कायद्याच्या कलम १३(८) अन्वये विक्री किंवा हस्तांतरणाकरित निश्चित तारखेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च, शुल्क इत्यादीसह एकत्रित आमची देय रक्कम जमा केल्यास

प्रतिभूत मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण आमच्याद्वारे केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याद्वारे पुढील कारवाई केली जाणार नाही.

ठिकाण : महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी दिनांक : २५.०१.२०२२ येस बँक लिमिटेडकरिता